

महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, २००९
सुधारित वेतन संरचनेत वेतननिश्चिती करताना
वेतनबॅन्डमधील वेतन वेतनबॅन्डच्या कमाल टप्प्याच्या
पुढे निश्चित केल्यानंतर पुढील वेतनवाढ मंजूर
करण्याबाबत

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक: वेपूर १०१३/प्र.क्र.६/सेवा-९

मंत्रालय मुंबई :- ४०००३२

तारीख: ३ सप्टेंबर, २०१३

वाचा -

- १) शासन अधिसूचना, वित्त विभाग क्रमांक: वेपूर१२०९/प्र.क्र.२७/सेवा-९, दिनांक २२ एप्रिल, २००९
- २) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्रमांक: वेपूर१२०९/प्र.क्र.६९/सेवा-९, दिनांक २९ एप्रिल, २००९
- ३) शासन शुध्दीपत्रक, वित्त विभाग क्रमांक: वेपूर१२०९/प्र.क्र.६९/सेवा-९, दिनांक २२ मे, २००९
- ४) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्रमांक: वेपूर१२०९/प्र.क्र.६९/सेवा-९, दिनांक ५ मे, २०१०

प्रस्तावना -

शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र. वेपूर१२०९/प्र.क्र.६९/सेवा-९, दिनांक ५ मे, २०१० मधील परिच्छेद २.६ अन्वये सुधारित वेतन संरचनेत वेतननिश्चिती करताना वेतनबॅन्डमधील वेतन वेतनबॅन्डच्या कमाल टप्प्याच्या पुढील रकमेवर निश्चित होत असल्यास अशा कमाल टप्प्याच्या पुढे वेतननिश्चिती करण्याची व अशा प्रकरणी एका वर्षानंतर एका वेतनवाढीसह लागतचा उच्च वेतनबॅन्ड मंजूर करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. या तरतुदींमुळे कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ जानेवारी २००८ पासून पुढील प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात मंजूर केल्याचे निदर्शनास आले आहे. शासन अधिसूचना, वित्त विभाग क्र. वेपूर१२०९/प्र.क्र.२७/सेवा-९, दिनांक २२ एप्रिल, २००९ च्या नियम १० अनुसार सर्व कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिनांक १ जुलै या एकाच दिनांकास वार्षिक वेतनवाढ मंजूर करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या बाबी विचारात घेऊन शासन पुढीलप्रमाणे आदेश देत आहे.

शासन निर्णय -

सुधारित वेतनसंरचनेत वेतननिश्चिती करताना दिनांक १ जानेवारी, २००६ रोजी वेतनबॅन्डमधील वेतन वेतनबॅन्डच्या कमाल टप्प्याच्या पुढील रकमेवर निश्चित केल्यानंतर अशा प्रकरणी जानेवारी २००७ मध्ये एका वेतनवाढीसह पुढील वेतनबॅन्ड मंजूर करण्यात यावा. आणि तद्नंतर शासन अधिसूचना, वित्त विभाग क्र. वेपूर१२०९/प्र.क्र.२७/सेवा-९, दिनांक २२ एप्रिल, २००९ मधील नियम १० अनुसार जुलै, २००७ मध्ये व त्यानंतर दर वर्षी जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ मंजूर करण्यात यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०९०३१७०२४७१५०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

शि.म.म्हात्रे
सहसचिव वित्त विभाग

प्रत,

१. राज्यपालांचे सचिव
२. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
३. उप मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
४. सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन , मुंबई
५. सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक
६. मंत्रालयीन सर्व विभाग
७. मंत्रालयाच्या सर्व विभागांखालील विभाग प्रमुख व प्रादेशिक विभाग प्रमुख
८. प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई
९. प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई
१०. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
११. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
१२. प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
१३. आयुक्त, राज्य माहिती आयोग, (सर्व)
१४. सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई
१५. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई/नागपूर/औरंगाबाद
१६. राज्य महिला आयोग, वरळी ,मुंबई
१७. सर्व विभागीय आयुक्त
१८. सर्व जिल्हाधिकारी
१९. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा
२०. महासंचालक, यशदा, राजभवन आवार, बाणेर रोड. पुणे

२१. महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
२२. महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई
२३. महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.
२४. महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर
२५. सिनियर रिसर्च ऑफीसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय (व्यय विभाग), खोली क्र.२६१, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली
२६. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
२७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
२८. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
२९. जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशेब,
३०. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
३१. सर्व लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक, मुंबई/नागपूर/पुणे/औरंगाबाद.
३२. मुख्य अधिकारी, सर्व नगरपालिका
३३. कार्यकारी अधिकारी, कॅन्टोनमेंट बोर्ड, खडकी/देहूरोड/देवळाली/अहमदनगर
३४. कुलसचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी, जिल्हा अहमदनगर
३५. कुलसचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
३६. कुलसचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी.
३७. कुलसचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला
३८. कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई
३९. कुलसचिव, पुणे विद्यापीठ, पुणे
४०. कुलसचिव, नागपूर विद्यापीठ, नागपूर
४१. कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
४२. कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
४३. कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
४४. कुलसचिव, अमरावती विद्यापीठ, अमरावती
४५. कुलसचिव, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई
४६. कुलसचिव, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
४७. कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
४८. कुलसचिव, महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर
४९. कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगड
५०. मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई

५१. उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशोब, मुंबई/पुणे/नागपूर/ औरंगाबाद/नाशिक/अमरावती.
५२. बहूजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई-१
५३. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ., बॅरक क्रमांक १, योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई-२०
५४. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभुवन, एस.व्ही.पटेल रोड, मुंबई-४
५५. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई-१३
५६. इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस(आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई-२५
५७. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-२१
५८. शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई-२८
५९. वित्त विभागातील सर्व कार्यासने
६०. निवड नस्ती, वित्त विभाग (सेवा-९)